

आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील  
उपयोजना सन २०१२-१३ चे राज्यस्तरीय  
योजनानिहाय अर्थसंकल्प तरतूदीचे वाटप -  
"पशुसंवर्धन"

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१२/प्र.क्र.१३/का.६**  
**मंत्रालय, मुंबई ४०० ०३२**  
**दिनांक :- १५ सप्टेंबर, २०१२.**

- वाचा :** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१२/प्र.क्र.५५/अर्थसंकल्प-३, दि.३१.३.२०१२.  
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१२/प्र.क्र.६४/अर्थसंकल्प-३, दि.४.५.२०१२.  
३) कृषि व पदुम विभागाची नस्ती क्र.पविआ २०१२/प्र.क्र.३४५/पदुम-३  
४) कृषि व पदुम विभागाची नस्ती क्र.बीडीएस २०१२/प्र.क्र.२७६/२०१२/पदुम-४

**शासन निर्णय :-** आदिवासी उपयोजनांतर्गत "पशुसंवर्धन" या उपशिर्षाखाली २०१२-१३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे व योजनांचे वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमलबजावणी अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. आदिवासी उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी शेळी/मेंढी, बोकड/मेंढे नर गट वाटप करण्यासाठी तसेच कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरु करणे याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. सर्व नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

५. आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती प्रशासकीय विभाग तसेच प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१२०१५०१५२५१२१०० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

*श. र. सावंत*  
१३/०६/१२  
( श. र. सावंत )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक  
सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास  
सर्व विभागीय आयुक्त,

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.  
महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (२ प्रती)  
कृषि व पदुम विभाग (पदुम-३ / पदुम-४), मंत्रालय, मुंबई  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. २ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०१२-१३ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय  
तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : पशुसंवर्धन</b> <b>योजनेचे नाव :- अनुसूचित</b> <b>जमातीच्या लाभार्थींना अंशतः</b> <b>ठाणबंद पध्दतीने संगोपन</b> <b>करण्यासाठी शेळी/मेंढी, बोकड/मेंढे</b> <b>नर गट वाटप करणे (नाविन्यपूर्ण</b> <b>योजना)</b> <b>(राज्यस्तर)</b> <p align="center"><b>(रुपये हजारात)</b></p>		<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २४०३- पशुसंवर्धन- पंचवार्षिक</b> <b>योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)</b> <b>जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत</b> <b>योजना (०१) (१९) अंशतः ठाणबंद पध्दतीने संगोपन</b> <b>करण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना शेळी गट वाटप</b> <b>करणे</b> <b>(२४०३ बी-९५१) ३३, अर्थसहाय्य</b>		
<b>जिल्हयाचे नाव</b>	<b>२०१२-१३ साठी</b> <b>केलेली तरतुद</b>	<b>२०१२-१३ ची पूरक तरतुद</b> <b>सुपुर्द करण्यात आलेला</b> <b>नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय</b> <b>विभाग</b>	<b>शेरा</b>
१	२	३	४	५
<b>एकुण</b>	<b>३६७५०</b>	सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय	कृषि व पदुम विभाग,मंत्रालय, मुंबई.	

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०१२-१३ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय  
तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : पशुसंवर्धन</b> <b>योजनेचे नाव :- कंत्राटी तत्वावर</b> <b>बॉयलर कुक्कुटपालन (अभिनव</b> <b>योजना)</b> <b>(राज्यस्तर)</b> <p align="center"><b>(रुपये हजारात)</b></p>		<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २४०३- पशुसंवर्धन- पंचवार्षिक</b> <b>योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)</b> <b>जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत</b> <b>योजना (०१) (१८) कंत्राटी तत्वावर बॉयलर कुक्कुटपालन</b> <b>(अभिनव योजना)</b> <b>(२४०३ बी-९३३) ३३, अर्थसहाय्य</b>		
<b>जिल्हयाचे नाव</b>	<b>२०१२-१३ साठी</b> <b>केलेली तरतुद</b>	<b>२०१२-१३ ची पूरक तरतुद</b> <b>सुपुर्द करण्यात आलेला</b> <b>नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय</b> <b>विभाग</b>	<b>शेरा</b>
१	२	३	४	५
<b>एकुण</b>	<b>३००</b>	सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय	कृषि व पदुम विभाग,मंत्रालय, मुंबई.	